

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
जुलै, २००६ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात  
समाविष्ट करण्यात आलेल्या विविध उपशिर्षाखालील  
योजनांतर्गत तरतूदीचे वाटप..

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ०१ सप्टेंबर, २००६.

- वाचा :** १) वित्त विभागाचे पत्र क्र,पूरक-१०.०६/सी.आर.१५३/२००६/अर्थसंकल्प-२,  
दि. ४ ऑगस्ट, २००६.  
२) वित्त विभागाचे पत्र क्र.अर्थस-२००६/प्र.क्र.१२४/अर्थसंकल्प-१७, दि. ३१.८.२००६.

**शासन निर्णय :-** महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र  
अधिनियम क्र.२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-चार दिनांक २० जुलै, २००६  
रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या  
निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतूदी पुढील अटींच्या  
अधिन राहून वितरित करित असून त्या स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त खर्च  
करण्यासाठी ठेवण्यास मंजूरी देत आहे.

२. या तरतूदी वित्त विभागाकडे सादर केलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च कराव्या. कॅश फ्लो  
विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे त्या महिन्याचा खर्च त्याच महिन्यात करावा, नंतरच्या महिन्यात खर्च  
करण्यास अनुमती असणार नाही. बाबनिहाय कॅश फ्लो पृ.क्र. १८/प.वि.वर दर्शविण्यात आला आहे.  
सदर कॅश फ्लो प्रमाणे करण्यात येणारा खर्च हा मंजूर योजनांसाठीच करण्यात यावा व तो खर्च  
मंजूर तरतूदीच्या मर्यादेत असावा. कॅश फ्लो प्रमाणे दरमहा खर्च झाला नाही तर अखर्चित रकमेची  
जबाबदारी सर्वस्वी संबंधित नियंत्रक अधिकारी यांची राहिल. कोणत्याही परिस्थितीत कॅश फ्लो मध्ये  
दर्शविण्यात आलेली तरतूद त्या महिन्यात खर्च न झाल्यास सदर तरतूद पुढील महिन्यात खर्चासाठी  
उपलब्ध होणार नसल्याने कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.


३. नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ जिल्हानिहाय  
वाटप करून ती तरतूद संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवून तसे या विभागास  
कळवावे. तसेच पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत झालेली तरतूद प्रशासकीय मान्यतेशिवाय व शासनाने  
खर्च करण्यास मान्यता दिल्याशिवाय खर्च करू नये. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात  
आली आहे, त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या  
कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. पुरवणी मागण्यांच्या तरतूदी या शासन  
निर्णयान्वये वितरित करण्यात येत असल्या तरी खर्च करण्यास मंजूरीचे आदेश या विभागाच्या संबंधित  
कार्यासनाकडून काढण्यात आल्यानंतरच खर्च करण्यात यावा.

४. पुरवणी मागण्यांमधील ज्या बाबींसाठी लाक्षणिक पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे, त्यांच्या बाबतीत पुनर्विनियोजनाचे / तरतूद उपलब्ध करून देण्याचे आदेश अलहिदा काढण्यात येतील. बाब क्रमांक २११ मधील अर्थसंकल्पीत झालेल्या तरतूदीचे जिल्हानिहाय व कामनिहाय आदेशही अलहिदा यथावकाश काढण्यात येत आहेत.

५. बाब क्र.२०१ "सहकारी संस्थांचे भाग खरेदीसाठी आदिवासी सभासदांना वित्तीय सहाय्य" ही योजना अनुदान/कर्ज ५०:५० या प्रमाणात राबविण्यात येते. तथापि अर्थसंकल्पीत झालेली सर्व तरतूद अनुदानाच्या लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पीत झाल्याने केवळ अनुदानाच्या हिश्याची तरतूद या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०९०२१०४९२४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि.रा.ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक. ( ५ प्रती )

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई. (प्रत्येकी ५ प्रती)

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/ नंदुरबार/  
जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/वाशिम/अमरावती/यवतमाळ/नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/  
वाशिम/अमरावती/यवतमाळ/नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई (व्यय-१४/अर्थसंकल्प-१७)

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (का-२६/का-२७/जल-४)

जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.(लपा-१/बजेट-२)

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. (व्यवसाय शिक्षण बजेट शाखा)

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई  
संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक.

सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे/नाशिक/औरंगाबाद/पुणे/अमरावती/  
नागपूर.

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्तर)मंडळ, नाशिक.

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे मंडळ, ठाणे.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, मुंबई.

अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद.

कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे महामंडळ, औरंगाबाद.

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, पुणे.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, मुंबई.

अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/नाशिक/धुळे/जळगांव/अहमदनगर/पुणे/अमरावती/  
यवतमाळ/नागपूर/चंद्रपूर/अकोला.

कार्यासन आदिवासी (कार्यासन-२ / ३ / ५ / ६ / ८ / ९ / १०/ १२/ १३/ १४/ १७),

आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई



**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : १९८**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : सहकार योजनेचे नांव : महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य.(योजनेतर)		मागणी क्रमांक : टी-२ मुख्य लेखाशिर्ष : २४२५-सहकार-१०८-इतर सहकारी संस्थांना सहाय्य-(००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य राज्य योजनांतर्गत योजना (२४२५ ०७०१)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	६९८७८	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : १९९**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : जनजाती क्षेत्रात २२ आरोग्य उपकेंद्रे स्थापन करणे.		मागणी क्रमांक : टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८००- इतर खर्च (००) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने राज्य योजनांतर्गत योजना (२२१० २९३५)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	९२६	संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य. कोषागारातून रोखीने देय नाही.

**टीप :** त्यांना विनंती की, त्यांनी संबंधित तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप करावे व तसे या विभागास कळवावे.

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : २००**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> योजनेचे नांव : आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्थांकरिता औषधे व साहित्य पुरवठा.		<b>मागणी क्रमांक : टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८००- इतर खर्च (००) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने राज्य योजनांतर्गत योजना (२२१० २९३५)		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
एकूण-	११००००	संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य. कोषागारातून रोखीने देय नाही.

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : २००**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> योजनेचे नांव : आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्थांकरिता औषधे व साहित्य पुरवठा.		<b>मागणी क्रमांक : टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८००- इतर खर्च (००) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने राज्य योजनांतर्गत योजना (२२१० २९३५)		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
एकूण-	५००००	संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य. कोषागारातून रोखीने देय नाही.

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : २०१**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : सहकार</b> योजनेचे नांव : सहकारी संस्थांचे भाग खरेदीसाठी आदिवासी सभासदांना वित्तीय सहाय्य.		<b>मागणी क्रमांक : टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-आर्थिक विकास-राज्य योजनांतर्गत योजना (०६) (०९) सहकारी भागभांडवल खरेदी साठी आदिवासी सभासदांना वित्तीय सहाय्य (२२२५ १५३५) ४३-अर्थसहाय्य.		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
अहमदनगर	१५६२०			
<b>एकूण-</b>	<b>१५६२०</b>	सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी उपयोजना), नाशिक	सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पुरवणी मागणी बाब क्रमांक : २०२**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> योजनेचे नांव : आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांचे माहिती फलक प्रदर्शित करणे		<b>मागणी क्रमांक : टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण (०४) आश्रमशाळा समूह (०४) (०९) राज्य योजनांतर्गत योजना (२२२५ १५८२)		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
<b>एकूण-</b>	<b>२०००</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्रमांक : २०३

(रुपये हजारात)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : अनुच्छेद २७५ (१) केंद्रीय सहाय्यातून एकलव्य निवासी शाळा चालविणे.		मागणी क्रमांक : टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण-भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अन्वये केंद्रीय सहाय्य (०४) (०३) आश्रमशाळा समूह (२२२५ २५८७) ४१-सहाय्यक अनुदान.		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	१	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई-३२	

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २०४

(रुपये हजारात)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-राज्य योजनांतर्गत योजना -००१- संचालन व प्रशासन (०१) (०१) नियोजन व संनियंत्रण शाखा-जनजाती संशोधन व प्रशिक्षण संस्था (२२२५ २६५८)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	१४६८	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

टीप : त्यांनी सदर तरतूदीचे वाटप संबंधितांना करावे व तसे शासनास कळवावे.



**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २०५**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : सहकार योजनेचे नांव : गौण वन निर्मिती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळास सहाय्यक अनुदान.		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४२५-सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-१०८-इतर सहकारी संस्थांना सहाय्य - (०१) महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य. (०१) (०२) विशेष केंद्रीय सहाय्य योजना (२४२५ ०८६२)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	२५४००	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २०६**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लहान पाटबंधा-यांच्या कामासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०-सर्वसाधारण-१९१-स्थानिक संस्थांना सहाय्य-इतर लहान पाटबंधा-यांची कामे (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२७०२ १५५९)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	५२२५७	अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.) मंडळ, नाशिक.	ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई	ही तरतूद अर्थोपाय अग्रीमातून समायोज्य असून कोषागारातून रोखीने देय नाही.
एकूण-	५२२५७ (वरीलपैकी रु.२००.०० लाख तरतूद अक्कलकुवा-धडगांव विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या कामासाठी आहे)			

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २०७**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : सार्वजनिक बांधकाम योजनेचे नांव : क्षेत्रिय (प्रकल्प) कार्यालयांचे बांधकाम.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४०५९-सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१- कार्यालयीन इमारती-१०१-बांधकाम-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) बांधकाम सर्वसाधारण एकत्रित निवास व्यवस्था (४०५९ ०२३३)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
अहमदनगर (राजूर)	१	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	प्रकल्प निहाय तरतूद उपलब्धतेचे आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येत आहेत.
गोंदिया (देवरी)	१			
चंद्रपूर (चंद्रपूर)	१			
गडचिरोली (अहेरी, भामरागड)	२			
<b>एकूण-</b>	<b>५</b>			

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २०८**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : शासकीय वसतिगृहांच्या इमारतींची दुरुस्ती.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण- ८००-इतर खर्च - राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०५२३)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण-</b>	<b>१६८३</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	फक्त बांधकामावरील खर्च.

**टीप :** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी वसतिगृह निहाय तरतूद संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यांना वितरित करावी व तसे शासनास कळवावे.

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २०८**

**(रुपये हजारात)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : शासकीय आश्रमशाळांच्या इमारतीची दुरुस्ती		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण- ८००-इतर खर्च - राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०५१४)		
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	४१७९७	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	फक्त बांधकामावरील खर्च.

**टीप :** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आश्रमशाळा निहाय तरतूद संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यांना वितरित करावी व तसे शासनास कळवावे.

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २०९

(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : चासकमान पाटबंधारे प्रकल्पांतर्गत इतर पाटबंधारे बांधकाम योजनांना निधी उपलब्ध करून देणे.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०१-मोठे व मध्यम पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ०३- मध्यम पाटबंधारे (वाणिज्यिक) (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४७०१ बी २६४)		
जिल्हयाचे नांव	कामाचे नांव व तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
पुणे	१) पूल नसलेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा - पाबे ३२१९	संबंधित अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ,	जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई	सदर तरतूद केवळ बांधकामावरील खर्चाची आहे.
	१) पूल नसलेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा - देहाणे ३२१९			
	१) काहूकोथली साकुर्डे मार्गे चासकमान धरणापासून कलमोडी धरणापर्यंतचा रस्ता ८०५			
एकूण-	७२४३			

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २१०

(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : गोदावरी पाटबंधारे महामंडळाअंतर्गत लहान पाटबंधारे योजनांसाठी अतिरिक्त निधी.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२- लहान पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८०- सर्वसाधारण - १९० - सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्य - (१) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास भागभांडवली अंशदान (००) (०२) राज्य योजनांतर्गत योजना (४७०२ ५०१२)			
जिल्हयाचे नांव	प्रकल्प	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१		२	३	४	५
अहमदनगर	घोटी (शिलवंडी)	५००००	अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास मंडळ, पुणे	जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई	
	एकूण-	५००००			

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २१०

(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : ठाणे जिल्हयातील नवीन लहान पाटबंधारे योजनांचे बांधकाम.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२- लहान पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ०१- भूपृष्ठ जल-०१- लहान पाटबंधा-यांची कामे. (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४७०२ ०४३१)			
जिल्हयाचे नांव	प्रकल्प	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१		२	३	४	५
ठाणे	बिरवाडी	४०२४१	संबंधित अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे, मंडळ,	जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई	सदर तरतूद केवळ बांधकामासाठी आहे.
	एकूण-	४०२४१			

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २१०

(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान			मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२- लहान पाटबंधा-यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना- ८०- सर्वसाधारण -१९०-सार्वजनिक क्षेत्र व इतर उपक्रमांना सहाय्य-(४) कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाला भागभांडवली अंशदान (००) (०३) राज्य योजनांतर्गत योजना (४७०२ ५१२८)		
जिल्हयाचे नांव	प्रकल्प	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१		२	३	४	५
अहमदनगर	पळसुंदे	४००००	अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संधोधन व विकास मंडळ, पुणे	जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई	
	एकूण-	४००००			

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २११

(रुपये हजारात)

शिर्ष : मार्ग व पूल योजनेचे नांव : अक्कलकुवा-धडगांव विशेष कृती कार्यक्रमांतर्गत रस्ते विकास (जिल्हा व इतर मार्ग)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-मार्ग व पूल भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०४- जिल्हा व इतर मार्ग (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४०२)			
जिल्हयाचे नांव	२००६-०७ साठी केलेली पूरक तरतूद	२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
नंदुरबार	८८०९६	अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ. धुळे	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.	केवळ बांधकामा- वरील खर्च.	
	एकूण- ८८०९६				

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २११**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : मार्ग व पूल</b> <b>योजनेचे नांव :</b> जिल्हा व इतर मार्ग (चालू कामांना अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देणे)		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ५०५४-मार्ग व पूल भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०४- जिल्हा व इतर मार्ग (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४०२)		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७</b> <b>साठी</b> <b>केलेली</b> <b>पूरक</b> <b>तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक</b> <b>तरतूद सुपूर्द करण्यात</b> <b>आलेला नियंत्रक</b> <b>अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण-</b>	<b>२६०८७०</b>	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.	केवळ बांधकामा- वरील खर्च

**टीप :** या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप तसेच कामनिहाय आदेश लवकरच काढण्यात येत आहेत.

**जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप**

**पूरवणी मागणी बाब क्र. २११**

**(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : मार्ग व पूल</b> <b>योजनेचे नांव :</b> किमान गरजा कार्यक्रम (चालू कामांना अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देणे)		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ५०५४-मार्ग व पूल भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१०- किमान गरजा कार्यक्रम (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (५०५४ ०४६५)		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००६-०७ साठी</b> <b>केलेली पूरक</b> <b>तरतूद</b>	<b>२००६-०७ ची पूरक</b> <b>तरतूद सुपूर्द करण्यात</b> <b>आलेला नियंत्रक</b> <b>अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
<b>एकूण-</b>	<b>१७३९१३</b>	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.	केवळ बांधकामा- वरील खर्च

**टीप :** या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप तसेच कामनिहाय आदेश लवकरच काढण्यात येत आहेत.

जनजाती उपयोजनेखालील जुलै, २००६ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या  
पूरक तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप

पूरवणी मागणी बाब क्र. २१२

(रुपये हजारात)

शिर्ष : कामगार व कामगार कल्याण योजनेचे नांव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना				मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४२५०-इतर सामाजिक सेवांवरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना-२०१-कामगार (०१) इमारती-औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी इमारती बांधणे (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४२५० ००५२)			
जिल्हयाचे नांव व प्रकल्प				२००६-०७ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकी य विभाग	शेरा	
१				२	३	४	५
ठाणे	मोखाडा	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६०८७	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,	उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई	केवळ बांधकामा - वरील खर्च	
	तलासरी	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६०८७				
	मुरबाड	वसतिगृह बांधकाम	२६०९				
	जव्हार	वसतिगृह बांधकाम	२६०९				
	तलासरी	वसतिगृह बांधकाम	२६०९				
	मोखाडा	वसतिगृह बांधकाम	२६०९				
	वाडा	वसतिगृह बांधकाम	३१३०				
एकूण ठाणे				२५७४०			
रायगड	कर्जत	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६५२२				
नाशिक	इगतपूरी	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६०८७				
	इगतपूरी	वसतिगृह बांधकाम	२५११				
	पेठ	वसतिगृह बांधकाम	२५११				
एकूण नाशिक				१११०९			
धुळे	पिंपळनेर	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६०८७				
	पिंपळनेर	वसतिगृह बांधकाम	२६५३				
एकूण धुळे				८७४०			



जळगांव	यावल	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६५२२		
	यावल	वसतिगृह बांधकाम	२६०९		
एकूण जळगांव			९१३१		
नंदुरबार	अक्राणी	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	६४३५		
गोंदिया	अर्जुनी मोरगांव	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	८६९५		
चंद्रपूर	चिमूर	कार्यशाळा व प्रशा. इमारतीचे बांधकाम	९१३०		
एकूण एकत्रित-			८५५०२		

जुलै-२००६ च्या अधिवेशनातील प्रवणी मागण्यांचा मासिक कॅश फ्लो

(रुपये हजारात)

बाब क्रमांक	लेखाशिर्ष	एकूण रक्कम	ऑगस्ट	सप्टें.	ऑक्टो.	नोव्हें.	डिसें.	जाने.	फेब्रु.	मार्च
१९८	२४२५	६९८७८	--	६९८७८	--	--	--	--	--	--
१९९	२२१०	९२६	--	१३२	१३२	१३२	१३२	१३२	१३२	१३४
२००	२२१०	१६००००	--	७१४२	१९०००	२८५९३	४६०६३	१९००५	३३०५४	७१४३
२०१	२२२५	३१२४०	--	--	--	--	--	१५६२०	--	१५६२०
२०२	२२२५	२०००	--	--	२०००	--	--	--	--	--
२०३	२२२५	१	--	--	--	--	--	--	--	१
२०४	२२२५	१४६८	१४२	१५०	१६४	१७२	१८३	१९१	३५४	११२
२०५	२२२५	२५४००	--	२५४००	--	--	--	--	--	--
२०६	२७०२	५२२५७	--	६०००	४०००	२२५७	५०००	५०००	१००००	२००००
२०७	४०५९	५	--	५०००	--	--	--	--	--	५००५
२०८	४२२५	५००००	--	५०००	३००००	१५०००	--	--	--	--
२०९	४७०१	९०००	--	३०००	--	--	३०००	--	--	३०००
२१०	४७०२ ५०१२	५००००	--	४००००	१००००	--	--	--	--	--
२१०	४७०२ ०४३१	५००००	--	--	५०००	५०००	५०००	५०००	१५०००	१५०००
२१०	४७०२ ५१२८	४००००	१५१२१	१००००	--	--	१००००	--	--	४८७९
२११	५०५४	१०१३१०	--	४८२००	८९००	५६००	८९००	१२०००	८८००	८९१०
२११	५०५४	३०००००	--	--	५००००	५००००	५००००	५००००	५००००	५००००
२११	५०५४	२०००००	--	--	३३३३४	३३३३४	३३३३४	३३३३४	३३३३४	३३३३०
२१२	४२५०	९८३२७	--	--	--	--	--	३२०००	३२०००	३४३२७